

जिल्हा परिषदां व पंचायत समित्यांमधील
बांधकामे/विकास योजना यांच्याशी संबंधित
प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि
निविदा/कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात
वाढ करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

ग्रामविकास व जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक झेडपीए-२०१२/प्र.क्र ६८०/वित्त-९

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक: १९ मार्च, २०१२.

- वाचा :-
- १) ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र. झेडपीए २०००/प्र.क्र ४०२३/३३
दिनांक १२ जानेवारी, २००१
 - २) ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र. झेडपीए १०९९/प्र.क्र २०८९ भाग-२/३३
दिनांक १२ जानेवारी, २००१
 - ३) ग्रामविकास व जलसंधारण विभाग अधिसूचना क्र. झेडपीए २००१/प्र.क्र ४०२३/वित्त-९
दिनांक १९ मार्च, २००४
 - ४) ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. झेडपीए २००८/प्र.क्र ४४४/वित्त-९
दिनांक २५ जून, २००८
 - ५) ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक झेडपीए-२००८/प्र.क्र ४४४/वित्त-९
दिनांक १५ जुलै, २००८

प्रस्तावना :-

शासन निर्णय क्रमांक: झेडपीए-२००८/प्र.क्र.४४४/वित्त-९, दिनांक १५ जुलै, २००८ अन्वये
जिल्हा परिषदांमधील बांधकामे व विकास योजना राबविण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी
देण्याबाबत जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तथापि, जिल्हा

परिषदांकडे राबविण्यासाठी देण्यात आलेल्या विविध योजनांमुळे जिल्हा परिषदांकडील कामाच्या व्याप्तीमध्ये व स्वरूपात वृद्धी झाली असून दरम्यानच्या काळात बांधकामासाठी वापरावयाच्या सिमेंट/स्टील व इतर साहित्याच्या दरातही बरीच वाढ झालेली आहे. तसेच संदर्भीय क्र.५ येथील शासन निर्णयान्वये प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये काही बाबी समाविष्ट करणे आवश्यक असून त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांना विकास योजनांच्या बाबतीत प्रशासकीय मान्यतेचे अधिकार प्रदान करणे, तसेच भाग-३ मध्ये रु.५० लाखाचे वरील कामे किंवा विकास योजना राबविण्यासाठी येणाऱ्या खर्चाला द्यावयाच्या तांत्रिक मान्यतेबाबत निर्देश देणे इ. बाबी अंतर्भूत करून काही अधिकारांमध्ये वाढ करणेही गरजेचे आहे.

उपरोक्त बाबींचा संदर्भीय क्र.५ येथील शासन निर्णयामध्ये समावेश नसल्यामुळे सदरहू शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना जिल्हा परिषदांना अडचणी येत आहेत. त्यामुळे वरील सर्व बाबींचे निराकरण करण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन होणेबाबत जिल्हा परिषदांकडून सतत विचारणा करण्यात येत आहे. उपरोक्त परिस्थितीचा विचार करता जिल्हा परिषदामधील बांधकामे किंवा विकास योजना राबविण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी देण्याबाबत जिल्हा परिषदांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांमध्ये सुधारणा करण्याची व त्याअनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील नियम-९९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ मधील कलम-४ खालील परिशिष्ट-दोन मध्ये दुरुस्त्या करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

त्यानुसार वरील संदर्भ क्र.५ येथील शासन निर्णय क्रमांक:झेडपीए-२००८/प्र.क्र.४४४/ वित्त-९, दिनांक १५ जूलै, २००८ रद्द करण्यात येत असून, आता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील नियम-९९ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ मधील कलम-४ खालील परिशिष्ट-दोन अन्वये जिल्हा परिषदामधील विविध योजना राबविण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी देण्याबाबतचा आणि कंत्राटे स्विकारण्याच्या अनावर्ती खर्चाच्या अधिकारासंदर्भात सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील नियम ९९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ मधील कलम ४ खालील परिशिष्ट-दोन मधील जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या शक्तींची प्रक्रांती (Devolution of Powers)

अ.क्र	अधिकाराचे स्वरूप	अधिकार प्रदान करण्यात आलेले प्राधिकारी / प्राधिकरण (Authority)	अंदाजित अनावर्ती खर्च (रुपयात)	
			न्यूनतम मर्यादा	अधिकतम मर्यादा
१	२	३	४	५
भाग-१	मूळ बांधकामे व दुरुस्ती यांच्या संबंधातील प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार			
		जिल्हा परिषद		
		१.उप अभियंता		१,००,०००*
		२.कार्यकारी अभियंता	१ ०० ००१	१०,००,०००*
		३.मुख्य कार्यकारी अधिकारी /अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी	१० ०० ००१	२०,००,००० *
		४.अध्यक्ष, स्थायी समिती	२० ०० ००१	२५,००,००० *
		५.सभापती, विषय समिती	२० ०० ००१	२३,००,००० *
		६.विषय समिती	२३ ०० ००१	३० ०० ०००
		७.स्थायी समिती	२५ ०० ००१	५० ०० ०००
		८.जिल्हा परिषद	५० ००,००१	संपूर्ण अधिकार
		पंचायत समिती		
		१.गट विकास अधिकारी	--	५,००,००० *
		२.सभापती, पंचायत समिती	५ ०० ००१	१०,००,००० *
		३.पंचायत समिती	१० ००,००१	संपूर्ण अधिकार

अ.क्र	अधिकाराचे स्वरूप	अधिकार प्रदान करण्यात आलेले प्राधिकारी /प्राधिकरण (Authority)	अंदाजित अनावर्ती खर्च (रुपयात)	
			न्यूनतम मर्यादा	अधिकतम मर्यादा
१	२	३	४	५
भाग-२	विकास योजना यांच्या संबंधातील प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार			
		जिल्हा परिषद		
		१.जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख		१०,००,०००* पर्यंत
		२.मुख्य कार्यकारी अधिकारी /अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी	१० ०० ००१	२०,००,००० *
		३.अध्यक्ष, स्थायी समिती	२० ०० ००१	२५,००,००० *
		४.सभापती, विषय समिती	२० ०० ००१	२३,००,००० *
		५.विषय समिती	२३ ०० ००१	३० ०० ०००
		६.स्थायी समिती	२५ ०० ००१	५० ०० ०००
		७.जिल्हा परिषद	५० ००,००१	संपूर्ण अधिकार
		पंचायत समिती		
		१.गट विकास अधिकारी	--	५,००,००० *
		२.सभापती,पंचायत समिती	५ ०० ०००	१०,००,००० *
		३.पंचायत समिती	१० ०० ००१	संपूर्ण अधिकार

अ.क्र	अधिकाराचे स्वरूप (सिद्धांत)	अधिकार प्रदान करण्यात आलेले प्राधिकारी / प्राधिकरण (Authority)	अंदाजित अनावर्ती खर्च (रुपयात)	
			न्यूनतम मर्यादा	अधिकतम मर्यादा
१	२	३	४	५
भाग-३	मूळ बांधकामे व दुरुस्ती यांच्या संबंधा तील तांत्रिक मान्यता देण्याचा अधिकार			
		१.उप अभियंता		५,००,००० *पर्यंत
		२. कार्यकारी अभियंता	५ ००,००१	२५,००,०००*पर्यंत
		३) अधिक्षक अभियंता (राज्य शासन)		मूळ कामे व दुरुस्त्या या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अद्ययावत शासन निर्णया प्रमाणे तांत्रिक मान्यतेचे अधिकार राहतील.
		४) मुख्य अभियंता (राज्य शासन)		मूळ कामे व दुरुस्त्या या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अद्ययावत शासन निर्णयाप्रमाणे तांत्रिक मान्यतेचे अधिकार राहतील.
		५)कार्यकारी अभियंता (विद्युत कामे)		२,५०,००० * पर्यंत.
				या वरील विद्युत कामांच्या रकमेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अद्ययावत शासन निर्णया नुसार सक्षम अधिकाऱ्याची तांत्रिक मंजूरी घ्यावी.

अ.क्र	अधिकाराचे स्वरूप	अधिकार प्रदान करण्यात आलेले प्राधिकारी /प्राधिकरण (Authority)	अंदाजित अनावर्ती खर्च (रुपयात)	
			न्यूनतम मर्यादा	अधिकतम मर्यादा
१	२	३	४	५
भाग-४	विकास योजना यांच्या संबंधातील तांत्रिक मान्यता देण्याचा अधिकार			
		१. गटविकास अधिकारी		५,००,००० * पर्यंत
		२. जिल्हापरिषदेचे खातेप्रमुख		१०,००,००० * पर्यंत
		३. मुख्य कार्यकारी अधिकारी/ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी	१०,००,००१	५०,००,००० * पर्यंत
		४. प्रशासकीय विभाग		५०,००,००१ व त्यावरील खर्चास शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाची तांत्रिक मान्यता घेण्यात यावी
अ.क्र	अधिकाराचे स्वरूप	अधिकार प्रदान करण्यात आलेले प्राधिकारी /प्राधिकरण (Authority)	अंदाजित अनावर्ती खर्च (रुपयात)	
			न्यूनतम मर्यादा	अधिकतम मर्यादा
१	२	३	४	५
भाग-५	बांधकामे/विकास योजनांच्या निविदा किंवा कंत्राट स्विकारण्याचा अधिकार			
		१. उप अभियंता		१,००,००० * पर्यंत

		२.कार्यकारी अभियंता / खातेप्रमुख	१ ००,००१	१०,००,००० * पर्यंत
		३.मुख्य कार्यकारी अधिकारी /अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी	१० ०० ००१	२०,००,००० *
		४.अध्यक्ष, स्थायी समिती	२० ०० ००१	२५,००,००० *
		५.सभापती, विषय समिती	२० ०० ००१	२३,००,००० *
		६.विषय समिती	२३ ०० ००१	३० ०० ०००
		७.स्थायी समिती	२५ ०० ००१	५० ०० ०००
		८.जिल्हा परिषद पंचायत समिती	५० ००,००१	संपूर्ण अधिकार
		१.गट विकास अधिकारी	--	५ ०० ०००*
		२ सभापती,पंचायत समिती	५ ०० ००१	१०,००,००० *
		३.पंचायत समिती	संपूर्ण अधिकार	संपूर्ण अधिकार

- * टिप:- १) या स्तरावर दिलेल्या मान्यतेची माहिती पुढील विषय समितीस/स्थायी समितीस/पंचायत समितीच्या बैठकीत अवलोकनार्थ सादर करण्यात यावी.
- २) भाग-४ मधील विकास योजनेसंदर्भात ज्या विभागाची योजना असेल त्या विभागाच्या पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्याचा तांत्रिक सल्ला घेऊनच गटविकास अधिकाऱ्यांनी त्या योजनेस तांत्रिक मान्यता द्यावी.
- ३) भाग-४ मधील विकास योजनेसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी/ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेतील ज्या विभागाची योजना असेल त्या विभागाच्या विभाग प्रमुखाचा तांत्रिक सल्ला घेऊनच त्या योजनेस तांत्रिक मान्यता द्यावी
- ४) जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागांनी यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात यावा.

या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील नियम ९९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ मधील कलम ४ खालील परिशिष्ट-दोन मध्ये आवश्यक ते बदल करण्यांत येतील.

हा शासन निर्णय संगणक संकेतांक क्रमांक: २०१२०३१९०७१०१०३१०००१ अन्वये
www.maharashtra.gov.in अन्वये शासनाच्या वेब साईटवर उपलब्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(एकनाथ मोरे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव

सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष

मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक

मा.विधान सभा / विधान परिषद सदस्य

महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र-१, मुंबई (पाच जादा प्रतीसह)

महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र-२, नागपूर (पाच जादा प्रतीसह)

सर्व विभागीय आयुक्त (महसूल)

संचालक तथा मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, म.रा. कोकण भवन, नवी मुंबई

सर्व सहसचिव / उपसचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

सर्व सहमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (कोकण/रत्नागिरी/पुणे/नागपूर/औरंगाबाद/अमरावती)

सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व जिल्हा परिषदाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी

वित्त विभाग (व्यय-१५ / अर्थ-१७/ वित्त आयोग कक्ष)

ग्राम विकास व जलसंधारण विभाग (सर्व कार्यासने)

मा.सचिव (ग्रा.वि.व पं.रा.) यांचे स्वीय सहाय्यक

निवडनस्ती (वित्त-९)